

führenden Dinge (Gaueca) Spr. 4710. Z. 4 zu lesen डरता भो^०; vgl. KATHÁS. 46, 233. Z. 9. fgg. MBH. 16, 109 kann das Wort ein trauriges Ende nehmend bedeuten.

डरतता (von डरत) f. ein schlimmer Ausgang Spr. 4871.

डरन्वय 2) Z. 4. fg. डरन्वय = दुर्घट Schol. zu Buġ. P. 7, 6, 30. —

3) nicht entsprechend (= अननुत्प्य Schol.) Buġ. P. 10, 84, 14.

डरभिप्राय (2. डुप् + घ^०) adj. eine böse Absicht habend Buġ. P. 10, 42, 20.

डरय्. डरयत्तः RV. 1, 53, 4 bei AUFRECHT; दरयत्तः MÜLLER und ŚĀ.

डरमणी s. u. डरमनी.

डरवगम Buġ. P. 10, 87, 21.

डरवग्रह 1) Buġ. P. 10, 29, 31 (= स्वच्छन्द Schol.). 58, 43 (= घपरा-यत्त Schol.). — 2) an beiden Stellen m. und = डराग्रह.

डरवच्छद (2. डुप् + घ^०) adj. schwer zu verhüllen Buġ. P. 10, 62, 27.

डरवतार (2. डुप् + घ^०) adj. wohin es schwer hinabzusteigen ist: अघ KATHÁS. 63, 17.

डरवधारक (2. डुप् + घ^०) adj. schlecht entscheidend, ein schlechtes Urtheil füllend KATHÁS. 72, 215.

डरवधार्य (2. डुप् + घ^०) adj. schwer zu begreifen KATHÁS. 38, 66, 63, 42.

डरवत्रोध Buġ. P. 10, 49, 29.

डरवसित Buġ. P. 12, 42, 66. = अज्ञात, अविज्ञात Schol.

डरवस्या SARVADARĢANAS. 134, 4.

डरवस्थित (2. डुप् + घ^०) adj. nicht fest stehend Buġ. P. 10, 76, 22.

डराकृति garstig, hässlich, von Personen KATHÁS. 52, 36, 70, 40.

डरागम eine schlechte Uebertieferung WEBER, ĢJOT. 60.

डराग्रह TBa. Comm. 1, 114, 3 v. u. Schol. zu Buġ. P. 4, 19, 35. — Vgl. weiter unten डर्यह.

1. डराचार WEBER, ĢJOT. 60.

डराचारिन् VṚDDHA-KĀN. 2, 19 = 2. डराचार 2). डराचारी könnte aber auch ein Fehler für डराचारी sein.

डरादृष्टि adj. viell. übel aussehend VṚDDHA-KĀN. 2, 19.

डराधर्य 1) KATHÁS. 121, 115. तेनस् 113, 130.

डराधार, NĪLAK.: शास्त्रज्ञातो ऽपि मनसि धर्तुमशक्यः.

डरामोद (2. डुप् + घा^०) m. ein übler Geruch, Gestank KATHÁS. 82, 22.

डरारुध्य KATHÁS. 74, 136. Buġ. P. 10, 48, 11. schwer zu bezwingen, womit man schwer fertig wird Spr. 4824.

डरालोक, f. घा KATHÁS. 52, 159.

डरावर v. l. für डरावार R. ed. Bomb. 2, 103, 5.

डरावासिन् (von 2. डुप् + आवास) adj. eine schlechte Wohnung habend VṚDDHA-KĀN. 2, 19.

2. डराशय adj. (f. घा 2) KATHÁS. 71, 220. 74, 160. Buġ. P. 11, 6, 9. 8, 26.

डराशा eine schlechte —, tadelhafte Erwartung Buġ. P. 11, 8, 38. 42.

डराशिस् (2. डुप् + 1. घा^०) adj. schlechte Wünsche —, schlechte Absichten habend Buġ. P. 10, 60, 54.

डरासह, beide Ausgg. des MBH. (3, 12253) डरासद्.

डरितस्य das Zunichtwerden der Sünden Buġ. P. 12, 11, 17 (डरितः नयः gedr.).

2. डरिष्ट WEBER, ĢJOT. 60.

डरीह (2. डुप् + ईह) adj. böse gemeint: चेष्टा Verz. d. Oxf. H. 237, a, 12.

डरुतर, कृच्छ्राणि KATHÁS. 101, 387.

डरुपपाद (2. डुप् + उ^०) adj. schwer darzuthun, — zu beweisen SARVADARĢANAS. 111, 3. 168, 1. Schol. zu KĀVYĀD. 2, 130.

डुत्रह ŚĀH. D. 730. NAISH. 22, 47.

डुरोक्त्म् lies in einer Weise, an welche man sich nicht gewöhnt; ungewöhnlich, ausserordentlich.

डुरोक्शोचिम् adj. ungewöhnlich strahlend RV. 1, 66, 5.

डुरोदर 4) Spr. 223. KATHÁS. 56, 300. 121, 94. 96.

डुर्ग 1) °मार्ग HALĀ. 3, 30. — 3) b) neun Formen der Durgā Verz. d. Oxf. H. 110, b, No. 174. — c) N. pr. eines Frauenzimmers ebend. 316, a, No. 731. — 4) a) TS. 6, 2, 4, 2. 3. — d) सरिदुर्गेषु Spr. 2236. — Vgl. मक्त्वा^०.

डुर्गति Spr. 4333. KATHÁS. 63, 75. 73, 130.

डुर्गति 1) Spr. 4179. 4307. KATHÁS. 61, 216. fg. 77, 23. °तरण Verz. d. Oxf. H. 3, b, 18. — 3) adj. = डुर्गत R. 7, 88, 3.

1. डुर्गन्ध, °वह KATHÁS. 64, 131.

डुर्गपिशाच m. N. pr. eines Mātāñga KATHÁS. 71, 41. 73, 2. 102, 45.

डुर्गम 1) °मार्ग unwegsam Spr. 1446.

डुर्गमाशुवोधिनी f. Titel eines Commentars (das schwer Verständliche schnell aufklärend) Verz. d. Oxf. H. 136, a, No. 239.

डुर्गम्य adj. = डुर्गम 1): सुडुर्गम्य (मार्ग) R. 7, 20, 21.

डुर्गवृत्ति f. Titel eines Werkes HALL 192.

डुर्गकुण्ड n. N. pr. eines der Durgā geheiligten Teiches in Benares WILSON, ScI. Works 2, 244.

डुर्गाद्यन्त ad Hfr. III, 53.

डुर्गाराम m. N. pr. eines Autors HALL 160.

डुर्गावती (von डुर्गा) f. N. pr. einer Fürstin in einer Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 6. fg.

डुर्गाष्टमी f. Bez. eines best. achten Tages: °रात्रि Verz. d. Oxf. H. 94, b, 33.

डुर्गेत्सव, die Abhandlung heisst डुर्गेत्सवतत्र.

1. डुर्गह auch ein ungerechtfertigtes hartnäckiges Bestehen auf Etwas (loc.), eine thörichte Grille, eine fixe Idee: प्रवृत्ता वा निवृत्ता वा नैव धी-रस्य डुर्गहः ASHĀV. 18, 20. Spr. 660. KATHÁS. 68, 62. 110, 18. 118, 128. पुरुषद्वेष^० 122, 82. 32, 178. अति^० 171. Diese Bed. hat das Wort auch 17, 130. — Vgl. डराग्रह, असदह.

डुर्गान्ध schwer zu fassen, — zu begreifen SARVADARĢANAS. 138, 19.

डुर्घट Buġ. P. 11, 22, 4.

डुर्जन wie ein adj. gebraucht: डुर्जने जने KATHÁS. 63, 154. 71, 184. सु-जनस्यापि तस्वाप्तोत्परिवारो ऽतिडुर्जनः 53, 13. 62, 56. हा डुर्जन विद्ये 52, 221.

डुर्जनमह्य m. N. pr. eines Fürsten in einer Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 3, Cl. 7.

डुर्जय Z. 3 lies 2) st. 4). 1) डुर्जयानामहं मनः sagt Kṛṣṇa Buġ. P. 11, 16, 11. — 3) डुर्जयायां वातापिपुष्या मणिमतीसंज्ञायाम् NĪLAK.

डुर्जर 1) Buġ. P. 10, 6, 10. 64, 32. nicht verfallend, nicht morsch werdend 32, 22.

डुर्जात 1) b) स्त्रियः KATHÁS. 124, 103.

डुर्जेय (2. डुप् + जेय) adj. schwer zu besiegen Buġ. P. 10, 72, 10.